

राज्य शासकीय कर्मचार्यांच्या राष्ट्रीय किंवा
अंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धमधील सहभागामुळे
होणा-या अनुपस्थितीचा कालावधी नियमित
करण्याबाबत,

सहाराष्ट्र शासन,

वित्त विभाग,

शासन निर्णय क्रमांक एलट्वीई-१४८५/प.क्र. ८३३-अ/सेवा-९,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ मे, १९८९.

पदा:-

- [१] शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक एलट्वीई-१४६०/३६६३/१०,
दिनांक २१ डिसेंबर १९८०.
- [२] शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक एलट्वीई-१४५७/सत-५/दिनांक
१५ मे १९८७.
- [३] शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक एलट्वीई-१४६३/२४८१/१०,
दिनांक १५ सप्टेंबर १९८३.
- [४] शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक एलट्वीई-७५१/७५,
दिनांक १० नोव्हेंबर १९७५.
- [५] शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक एलट्वीई-१४७९/
सीआर-३३६/सहारार-९, दिनांक ४ ऑक्टोबर १९७९.

शासन निर्णय :-

[अ] राष्ट्रीय किंवा अंतरराष्ट्रीय स्तरावर होणा-या विविध प्रकारच्या खेळ स्पर्धमध्ये भाग घेण्यासाठी [ब] राष्ट्रीय किंवा अंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळ स्पर्धमध्ये भाग घेणा-या संधारे कोर्चिंग/व्यवस्थापन करण्यासाठी निवड झाल्यात, [क] राजकुमारी अमृत कौर कोर्चिंग योजना/अखिल भारतीय कोर्चिंग आणि प्रशिक्षण योजना त्याचप्रमाणे नेशनल फ्लॉटिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, पतियाबा येथे कोर्चिंग किंवा ट्रेनिंग घेण्यासाठी निवड झाल्यात किंवा त्याला पुरस्कृत करण्यात आल्यात, [ड] अखिल भारतीय खेळ परिषद, गिळण व युवक सेवा मंत्रालय, यांनी मान्यता दिलेला राष्ट्रीय महासंघ/खेळ मंडळ, यांनी आयोजित केलेल्या खेळांच्या कोर्चिंग कॅम्पमध्ये भाग घेण्यासाठी शासकीय कर्मचार्याची निवड झाल्यात त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य खेळ परिषद किंवा अखिल भारतीय खेळ परिषद यांनी मान्यता दिलेला ठोळ मंडळांनी/संघटनांनी आयोजित केलेला जिल्हा/विभाग/राज्य स्तरावरील विविध खेळ स्पर्धमध्ये भाग घेण्यासाठी निवड झाल्यात, [ई] गिर्यारोहण मोहिमेमध्ये भाग घेण्यासाठी निवड झाल्यात, सकां कैलंडर वष्टमिध्ये जास्तीत जास्त ३० दिवस विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. राज्य शासनातके, राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धमध्ये भाग घेऊ विशेष प्राविष्ट मिळविणा-या शासकीय कर्मचार्यांना आर्थिक लाभ देण्याचा प्रश्न शासनाच्या विधाराधीन होता. शासनाने आता असे ठरविले आहे की, राष्ट्रीय / अंतरराष्ट्रीय महात्म असलेल्या खेळ स्पर्धमध्ये भाग घेण्यासाठी निवड झालेल्या

राज्य शासकीय कर्मचा-यांना खालील सदृशती व ग्रन्थिक शोभा हमें संप्रसारात पावीतः-

[एक] राष्ट्रीय/अंतरराष्ट्रीय महात्म अंतर्लापन छेक शास्त्रीय भाग धेण्याताठी, राज्य शासकीय कर्मचा-यांची निवड झाल्यास, छेक स्पर्धेमध्ये भाग धेण्यात नागलेला प्रत्यक्ष दिवसांचा कालावधी व अशा सार्वेषणी भाग धेण्याताठी केलेला जाण्या व्येषणाऱ्या प्रवासाचा कालावधी, "कर्मचार्य" म्हणून समजण्यात घेईत. त्याचामार्णी वरील छेक संबंधित छेक स्पर्धेपूर्वी वर प्रशिक्षण शिळोर आयोजित करण्यात आले असेल आणि संबंधित शासकीय कर्मचा-यांला अशा प्रशिक्षण शिळोरात हजर रहाणे आवश्यक असेल तर, असा कालावधीसुधारा "कर्मचार्य" म्हणून मानण्यात घेईल. परिणामतः याबाबतीत सध्या अंतरराष्ट्रीय असेल्यां विशेष नैमित्तीक रुजा मंजूर करण्याच्या तरुदी रद्द करण्यात ऐत आहेत.

[दोन] वर [क], [ड] व [ई] येथे नमूद केलेल्या बाबतीताठी अनुक्रमीक [३], [४] व [५] येथे उल्लेखिका केलेल्या शासन निर्णयातील तरुदीनुसार अनुक्रेय असेलेल्या ३० दिवसांसेक्षा अधिक नाही अशा विशेष नैमित्तीक रजेच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय/अंतरराष्ट्रीय स्पर्धेची संबंधित असेलेल्या कोणिंग किंवा प्रशिक्षणापूर्वी हौणा-या निवडपूर्व गाचण्या [Pre-Selection Trials/Competitions] याताठी घ्यतित केलेल्या कालावधीचाही समाविष्ट असेल.

[तीन] मारतामध्ये हौणा-या राष्ट्रीय/अंतरराष्ट्रीय महात्माच्या छेक स्पर्धमध्ये भाग धेण्यात निवड झालेल्या राज्य शासकीय कर्मचा-यांना, तेलच्या प्रथम श्रेणीने प्रवास करण्याची परवानगी असेल. तांपर्य मारता बाहेर हौणा-या अंतरराष्ट्रीय महात्म असेलेल्या छेक स्पर्धेच्या बाबतीत त्यांना विमानाच्या इकोनॉमी क्लास [Economy Class by Air] प्रवास करण्याची परवानगी असेल.

[चार] एक] राष्ट्रीय छेकामध्ये अति प्राविष्ट निवडाबदल पावयाच्या वेतन वाढीची संख्या एक असेल. अंतरराष्ट्रीय छेकामध्ये अतिप्राविष्ट निवडाबदल पावयाच्या वेतनवाढीची संख्या दोन असेल.

दोन] अशा प्रकारे देण्यात घेणा-या वेतनवाढीची एकूण संख्या शासकीय कर्मचा-याच्या तंपुणी तेवेमध्ये ५ पेक्षा अधिक असता कामा नये.

तीन] अशा प्रकारे दिलेल्या वेतन वाढी, संबंधित शासकीय कर्मचारी तेवा निवृत्त होईपर्यंत त्याचे दराने दिल्या जातील आणि त्या तेवा निवृत्तीच्या नाभाकरिता विचारात घेण्यात घेतील. वदोन्नती नंतर हौणा-या वेतन निश्चितीताठी या वेतनवाढी विचारात घेता येणार नाहीत. कर्मचारी वेतनश्रेणीच्या अंतिम टप्प्याला पाऊला तरीही भवतील वेतनवाढी घालू राखातील.

२. आधिकार प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेत्पा शासकीय कर्मचार्यांना या शासन निर्णयाच्या आधारे, छेंगामध्ये राहगारी होण्यासाठीची गैरहोत्री नियमित करण्याचे अधिकार, विभाग प्रमुखांना देण्यात घेत आहेत. राष्ट्रदीय व अंतरराष्ट्रीय छेंगामध्ये अति प्राविष्ट मिळतिंगा-या कर्मचार्यांना धावव्याच्या घेतनवाढी, ज्या महिन्यासाठी संबंधित कर्मचारी स्वर्धमध्ये प्राविष्ट मिळविल त्या महिन्यासाठी देण्यात धावव्यात. सदर घेतनवाढी देण्याचे प्रश्नात प्रशासकीय विभागांनी घित्ता विभागांची विचारविनियम करून निकाली काढावेत.

३. वरील आदेश दिनांक १ जानेवारी १९८९ षासून अंमलात घेतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

तुधीर स. जाधव,
शासनाचे अवर सचिव.

प्रति:

[१] महालेखापाल, [महाराष्ट्र-१, लेखा व अभियंता], मुंबई.

[२] महालेखापाल, [महाराष्ट्र-२, लेखा व अभियंता], नागपूर.

[३] महालेखापाल - १ व २ [लेखा परीक्षा], महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.

[४] महालेखापाल, [वैज्ञानिक व धारण्य], मुंबई.

[५] अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

[६] तंद्यालक, लेखा व कोषागारे, मुंबई.

[७] निवासी लेखा जारीक्षा अधिकारी, मुंबई.

* [८] तंद्यिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

* [९] तंद्यिव, महाराष्ट्र विधानमंडळ तंद्यिवालय, मुंबई.

* [१०] प्रबंधक, मूळ न्याय शाखा, महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालय, मुंबई.

* [११] प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांची कायदालय, मुंबई.

* [१२] मुख्य लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई.

[१३] मुख्य मंत्र्यांचे तंद्यिव.

[१४] मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी तंद्यिव.

[१५] राज्यवालांचे तंद्यिव.

[१६] विभागीय आयुक्त, मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर/नाशिक/अमरावती,

[१७] सर्व मंत्रालयीन विभाग.

[१८] मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधिकाराखाली असलेल्या सर्व विभागांचे व कायदालिंयांचे प्रमुख.

[१९] विशेष जायुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली.

[२०] घित्ता विभागातील सर्व कायदातीने,

[२१] सामान्य प्रशासन विभाग, [कायदातीन आठ].

[२२] समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, ब्रीडा व पर्यटन विभाग[कायदातीन क्रीयुते-२].

[२३] निवड नस्ती - कायदातीन रोता-१, घित्ता विभाग.

* पत्राने.